

धर्मादाय संघटनेतील धर्मादाय सह आयुक्त,
धर्मादाय उप आयुक्त व सहायक धर्मादाय
आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी
(न्यायिक अधिकारी वगळून) अर्ध न्यायिक
कामकाजाची मानके (disposal norms) विहित
करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

विधि व न्याय विभाग

शासन निर्णय क्रमांक: सीएचए-२०१९/प्र.क्र.९३/का-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२

दिनांक:- ०५ जून, २०२५

संदर्भ- विधि व न्याय विभाग शासन निर्णय क्र. सीएचए-२०१९/प्र.क्र.९३/का.१, दि.१६.०५.२०२४

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये धर्मादाय संघटनेत प्रतिनियुक्तीने कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना लागू असलेली अर्ध न्यायिक कामकाजाची मानके धर्मादाय संघटनेतील राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहेत. तथापि, सदर मानके लागू करतांना धर्मादाय संघटनेत प्रतिनियुक्तीने कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाज व इतर कामकाजासाठी लागू असलेले अतिरिक्त भारांक (Additional Weightage) राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले नव्हते. त्यानुषंगाने, राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांनादेखील प्रशासकीय कामकाज व इतर कामकाजासाठी Disposal Norms मध्ये अतिरिक्त भारांक लागू करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये धर्मादाय संघटनेतील धर्मादाय सह आयुक्त, धर्मादय उप आयुक्त व सहायक धर्मादाय आयुक्त, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी (न्यायिक अधिकारी वगळून) लागू करण्यात आलेल्या अर्ध न्यायिक कामकाजाची मानकांसोबत, सदर शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-क” मध्ये विहित प्रशासकीय कामकाज व इतर कामकाजासाठी लागू असलेले Disposal Norms मधील अतिरिक्त भारांक (Additional Weightage) धर्मादाय संघटनेतील धर्मादाय सह आयुक्त, धर्मादय उप आयुक्त व सहायक धर्मादाय आयुक्त, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी (न्यायिक अधिकारी वगळून) याद्वारे लागू करण्यात येत आहेत.

२. सदर अतिरिक्त भारांकांची मानके दिनांक ०१.०८.२०२५ पासून अमंलात येतील व त्यानुसार निकालाच्या आकडेवारीचा परिणाम वा नोंद संबंधित अधिकाऱ्यांच्या सन २०२५-२६ या कालावधीच्या कार्यमूल्यमापन अहवालापासून पुढे विचारात घेण्यात येईल.

३. सदर मानकांमध्ये मा. मुंबई उच्च न्यायालयाकडून भविष्यात जेव्हा सुधारणा करण्यात येतील, तेव्हा वेळोवेळी सदर सुधारीत मानके धर्मादाय संघटनेतील धर्मादाय सह आयुक्त, धर्मादाय उप आयुक्त व सहायक धर्मादाय आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी (न्यायिक अधिकारी वगळून) आपोआप लागू होतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६०५१२१५४०३०१२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मनिषा अ. कदम)

सहायक सॉलिसिटर-नि-उप सचिव,

महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री (विधि व न्याय) यांचे सचिव,
२. मा. राज्यमंत्री (विधि व न्याय) यांचे खाजगी सचिव,
३. मा. महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई,
४. मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
५. धर्मादाय उप आयुक्त (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
६. सर्व धर्मादाय सह आयुक्त/धर्मादाय उप आयुक्त/ सहायक धर्मादाय आयुक्त
(धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत)
७. सामान्य प्रशासन विभाग- आस्थामं (का.१३)/सेवा-१(का.१२),
८. निवड नस्ती/का-१.

विधि व न्याय विभाग शासन निर्णय क्र. सीएचए-२०१९/प्र.क्र.९३/का.१, दि.०५.०६.२०२५ सोबतचे परिशिष्ट

परिशिष्ट-क

धर्मादाय सह आयुक्त, धर्मादाय उप आयुक्त व सहायक धर्मादाय आयुक्त, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी (न्यायिक अधिकारी वगळून) अतिरिक्त भारांक

Sr. No.	Category of Cases	Approved Norms
1	<u>ADDITIONAL WEIGHTAGE</u>	
A)	Disposal by Common Judgment	
	1) Disposal of upto 10 matters by a Common Judgment	Additional credit 0.20 times
	2) Disposal of 11 and more matters by a Common Judgment	Additional credit 1.20 times
B)	Disposal of old matters	
	1) Disposal of more than five years old matters	Additional credit 0.20 times
	2) Disposal of more than ten years old matters	Additional credit 0.50 times
	3) Disposal of more than fifteen years old matters	Additional credit 0.75 times
	4) Disposal of more than twenty years old matters	Additional credit 1.00 times
C)	Marathi Judgment	Additional credit 0.10 times
D)	Departmental Enquiry	
	1) Presenting Officer	1.00 per Enquiry
	2) Enquiry Officer	1.50 per Enquiry
E)	Preliminary Enquiry	0.25
G)	Administrative Work	
	1) Joint Charity Commissioner	6 days
	2) Deputy Charity Commissioner	2 days
	3) Asistant Charity Commissioner (Incharge Asistant Charity Commissioner of a Station or having independent establishment)	2 days